

बीम्स प्रणालीवर आहरण व संवितरण अधिकारी
यांना दिलेली प्राधिकारपत्र रद्द (Undo) करण्याची
सुविधा बंद करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन परिपत्रक क्र.: संकीर्ण-१०१०/ प्र.क्र.७८/ कोषा प्र-५
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक: १२ फेब्रुवारी, २०१५

वाचा -

शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. संकीर्ण-१०१०/ प्र.क्र.७८/ कोषा प्र-५, दि.१८/१२/२०१०.

शासन परिपत्रक:

राज्य शासनाच्या सर्व विभागातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना BEAMS प्रणालीद्वारे अर्थसंकल्पानुसार अनुदान दिले जाते. BEAMS प्रणालीवर योजनानिहाय प्राधिकारपत्र (BDS Slip) तयार करून ते देयकासोबत कोषागारात सादर केले जाते. संदर्भाधीन दि.१८/१२/२०१० च्या शासन परिपत्रकानुसार देयक आक्षेपित झाल्यास सादर प्राधिकारपत्र रद्द करावयाची सुविधा आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना उपलब्ध आहे.

बीम्स प्रणालीवरील प्राधिकारपत्र रद्द करण्याची (Undo) सुविधा आहरण व संवितरण अधिकाऱ्याकरिता बंद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने खालील आदेश देण्यात येत आहेत.

- १) यापुढे बीम्स प्रणालीवर प्राधिकारपत्र रद्द (Undo) करण्याची आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता असलेली सुविधा बंद करण्यात येत आहे.
- २) प्राधिकारपत्र रद्द करून पुन्हा नवीन प्राधिकारपत्र तयार करावयाचे असल्यास ही सुविधा संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे बीम्स प्रणालीवरील नियंत्रक अधिकाऱ्यास उपलब्ध राहिल.
- ३) स्वतः आहरण व संवितरण असलेले अधिकारी व विधानसभा/विधानपरिषद सदस्य (Self-Drawing & Disbursing Officer) यांना सादर परिपत्रकातून सूट देण्यात येत आहे.
- ४) याबाबतची दुरुस्ती बीम्स प्रणालीवर करण्यात यावी.
- ५) आहरण व संवितरण अधिकारी यांनी प्राधिकारपत्र तयार करतेवेळेस रकमा, अदात्याचे नाव व इतर तपशील अचूक भरावा व त्यानंतरच देयक प्राधिकारपत्र काढावे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी काढण्यात आलेले देयक प्राधिकारपत्र रद्द (Undo) करावयाचे असल्यास, सादरचे देयक प्राधिकारपत्र रद्द (Undo) करण्याची सविस्तर कारणे, तसेच कोणत्या परिस्थितीत ते रद्द करणे भाग पडले आहे, त्याच्या तपशिलासह आहरण व संवितरण अधिकाऱ्यांने नियंत्रक अधिकाऱ्यास लेखी स्वरूपात कळवावीत. तदनंतरच नियंत्रक अधिकाऱ्याकडून सादर देयक प्राधिकारपत्र रद्द (Undo) करण्यात येईल. देयक प्राधिकारपत्राच्या वैधता कालावधी बाबतच्या सूचना संदर्भीय दिनांक १८-१२-२०१० च्या परिपत्रकाप्रमाणे कायम राहतील.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१५०२१२१६४९१७९००५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.भा.रिंगणे)

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
२. सर्व सन्मानिय विधानसभा / विधान परिषद व संसद सदस्य,
३. राज्यपालांचे सचिव
४. मुख्यमंत्र्यांचे सचिव
५. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
६. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
७. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.
८. प्रबंधक, मुळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
९. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
१०. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
११. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
१३. आयुक्त, आयकर (TDS) चर्नीरोड, मुंबई ४००००२
१४. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर ४४४००१
१५. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
१६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१७. सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
१८. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१९. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
२०. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२१. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२२. सर्व विभागीय आयुक्त
२३. सर्व जिल्हाधिकारी

- २४.सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- २५.संचालक , लेखा व कोषागारे, मुंबई
- २६.अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई
- २७.सहसंचालक,लेखा व कोषागारे,कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती
- २८.मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
- २९.सहसंचालक,स्थानिक निधी लेखा मुंबई /पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
- ३०.वित्त विभागातील सर्व कार्यासने
- ३१.निवड नस्ती कोषा प्र.५